

Disclaimer

“This is an automated (system-generated) translation provided for convenience. If there is any ambiguity or inconsistency between this translation and the English version of the document, the English version will prevail to the extent permitted by applicable law. If you need any clarification, please call our toll-free number [1800 572 3013] and we will assist you.”

अस्वीकरण

"हे एक स्वयंचलित (सिस्टम-जनरेटेड) भाषांतर आहे जे सोयीसाठी प्रदान केले आहे. जर या भाषांतरात आणि दस्तऐवजाच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये काही अस्पष्टता किंवा विसंगती असेल, तर लागू कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत इंग्रजी आवृत्तीला प्राधान्य दिले जाईल. जर तुम्हाला काही स्पष्टीकरण हवे असेल, तर कृपया आमच्या टोल-फ्री नंबरवर [1800 572 3013] कॉल करा आणि आम्ही तुम्हाला मदत करू."

हे दस्तऐवज तुमच्या पॉलिसीबद्दल फक्त महत्वाची माहिती प्रदान करते. तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया पॉलिसी दस्तऐवज पहा.

नाही	शीर्षक	वर्णन	धोरण विभाग क्रमांक
		(कृपया पुढील कॉलममध्ये लागू असलेल्या पॉलिसी क्लॉज नंबरचा संदर्भ घ्या)	
1.	विमा उत्पादनाचे नाव	क्षेम प्रकृती	मी
2.	IRDAI द्वारे दिलेला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर		
3.	विमा उत्पादनाची रचना/प्रकार	नुकसानभरपाई: पिकाच्या कालावधीनुसार पिकाच्या किमतीवर उपग्रह प्रतिमा / ॲपद्वारे मिळवलेल्या चित्रांद्वारे नुकसानीची टक्केवारी लागू केल्यानंतर नुकसानभरपाईची रक्कम दिली जाईल.	आठवा
4.	विम्याची रक्कम	पॉलिसी शेड्यूलमध्ये दर्शविलेली रक्कम ही विम्याच्या कालावधीत कोणत्याही एका दाव्यासाठी किंवा सर्व दाव्यांसाठी आम्ही देऊ शकणारी कमाल रक्कम आहे. प्राण्यांच्या हल्ल्याच्या कव्हरसाठी, पेमेंट एकूण विमा रकमेच्या २५% पर्यंत मर्यादित आहे आणि एकूण पॉलिसी विमा रकमेमध्ये समाविष्ट आहे.	दुसरा
5.	विमा उतरवलेले हितसंबंध/ कव्हेरसाठी विभाग	हे उत्पादन मालक शेतकरी / भाडेकरू शेतकरी यांना विमा संरक्षण देते, जे जास्तीत जास्त १८० दिवसांच्या कालावधीसाठी हंगामी पिके घेतात.	

6.	पॉलिसी कवरेज (पॉलिसीमध्ये काय समाविष्ट आहे?)	खालील धोके उद्भवल्यास, ज्यामुळे पिकाचे नुकसान होते, तेव्हा तुम्हाला या पॉलिसी अंतर्गत दाव्यासाठी पात्र असेल; नामित चक्रीवादळ त्सुनामीसह भूकंप.[NEWLINE_PLACEHOLDER]]विजेमुळे आग पूर पूर (हे कवहर जलप्रेरक पिकांना लागू होणार नाही) भूस्खलन वादळ फक्त प्राण्यांचा हल्ला हत्ती वन्य डुक्कर	तिसरा
7.	सदर उत्पादनासाठी उपलब्ध अँड-ऑन कवर्स	अनिमल अटॅक कवहर अंतर्गत, नीलगाय प्राणी फक्त मध्य प्रदेश राज्यासाठी अँड-ऑन म्हणून उपलब्ध आहे. अड-ऑन कवहर UIN क्रमांकाप्रमाणे आहे:	शब्द जोडा
8.	वजावट / जास्त / सह-पे आणि घसारा, कमी विमा	या पॉलिसीअंतर्गत केलेल्या प्रत्येक दाव्यासाठी आणि प्रत्येक दाव्यासाठी रु.५००/- किंवा दाव्याच्या मूल्यांकन रकमेच्या ५% जे जास्त असेल ते.	आम्ही
9.	अपवर्जन (पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही)	कंपनी खालील कारणांमुळे झालेल्या नुकसानाची आणि नुकसानीची भरपाई करणार नाही. युद्धाचा धोका: युद्ध, आक्रमण, परकीय शत्रूची कृती, शत्रुत्व (युद्ध घोषित केले असो वा नसो) यामुळे होणारे नुकसान. यादवी युद्ध, बंड, क्रांती, बंड, लष्करी किंवा बळकावलेली सत्ता, जप्ती, राष्ट्रीयीकरण, नागरी दंगल, लूट, त्यासंबंधित लूट. अणु धोका: कोणत्याही आण्विक इंधनातून किंवा आण्विक इंधनाच्या ज्वलनातून होणाऱ्या कोणत्याही आण्विक कचऱ्यातून किंवा कोणत्याही आण्विक असेंब्ली किंवा आण्विक घटकाच्या किरणोत्सर्गी, विषारी, स्फोटक किंवा घातक गुणधर्मांमुळे होणारे आयनीकरण किरणोत्सर्ग किंवा दूषिततेमुळे विमा उतरवलेल्या पिकाचे कोणतेही नुकसान. परिणामी नुकसान: कोणत्याही प्रकारचे किंवा वर्णनाचे परिणामी नुकसान. दुर्भावनापूर्ण नुकसान, जाळपोळ आणि इतर टाळता येण्याजोगे धोके. दहशतवाद: दहशतवादी कारवायांमुळे पिकांचे कोणतेही नुकसान. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण किंवा दूषितता. कोणत्याही सरकारच्या किंवा इतर कोणत्याही नागरी प्राधिकरणाच्या आदेशामुळे होणारा राजकीय धोका किंवा तोटा	IV

		किंवा नुकसान; ज्वालामुखीचा उद्रेक, किनारपट्टी किंवा नदीची धूप किंवा इतर नैसर्गिक आघात. चोरी, दंगल आणि संप. विमाकृत शेतात कापलेल्या आणि पसरलेल्या अवस्थेत पडलेल्या पिकांच्या कापणीनंतरच्या नुकसानाचा.[NEWLINE_PLACEHOLDER]]त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्राण्यामुळे होणारे नुकसान / नुकसान कलम ३ अंतर्गत नमूद केले आहे, म्हणजेच कवरेज.[NEWLINE_PLACEHOLDER]]जलप्राणी पिकांचे पूर येण्यापासून संरक्षण.[NEWLINE_PLACEHOLDER]]पॉलिसी वेळापत्रकात स्पष्टपणे समाविष्ट नसलेल्या इतर कोणत्याही धोक्यामुळे.[NEWLINE_PLACEHOLDER]]स्टेकिंग, ट्रेली इत्यादीसारख्या आधारभूत संरचनांचा खर्च.[NEWLINE_PLACEHOLDER]]आंतरपीक आणि मिश्र पीक लागवड.[NEWLINE_PLACEHOLDER]]विमाकृत शेताचा बहुभुज / अक्षांश आणि रेखांश आणि नुकसान झालेल्या शेताचा जुळत नाही.[NEWLINE_PLACEHOLDER]]जास्त दावा करा.[NEWLINE_PLACEHOLDER]]कोणत्याही नुकसानीशी संबंधित किंवा त्यासंदर्भात तुम्ही केलेला कोणताही खर्च, जरी अशा नुकसानीमुळे कृषी उत्पादन / उत्पन्न कमी झाले किंवा वाढले तरीही. ऑपरेशनल खर्च देय राहणार नाही. तुम्ही शेतातून कोणतेही नुकसान झालेले पीक, मोडतोड किंवा कोणतेही पदार्थ काढून टाकण्यासाठी केलेला कोणताही खर्च, मग तो नुकसान संरक्षित संकटांमुळे झाला असो किंवा अन्यथा, देय राहणार नाही. प्रस्तावाच्या वेळी ओळखल्या जाणाऱ्या बहुभुजाशी न जुळणाऱ्या पिकांचे नुकसान किंवा नुकसान उत्पादनाचे नुकसान. नर्सरीमध्ये लागवड केलेली पिके. प्रतीक्षा कालावधी दरम्यान नुकसान झाले कोणतेही फसवे किंवा अतिशयोक्तीपूर्ण दावे.	
10.	विशेष अटी आणि हमी (जर असतील तर)	या पॉलिसीमध्ये ज्या विशेष तरतुदी समाविष्ट केल्या आहेत आणि पॉलिसीमध्ये मान्यता देण्यात आली आहे त्या कोणत्याही विशेष तरतुदी या पॉलिसीचा भाग मानल्या जातील आणि त्यानुसार प्रभावी होतील. नुकसान झाल्यास, नुकसानग्रस्त क्षेत्राच्या प्रमाणात विमा रक्कम विमाधारक क्षेत्राच्या एकूण विमा रकमेतून कमी केली जाते. प्रतीक्षा कालावधी: या पॉलिसीचा प्रतीक्षा कालावधी तुम्ही प्रस्तावात घोषित केल्याप्रमाणे पीक कालावधीच्या १५% दिवसांपेक्षा कमी किंवा सुरुवातीच्या तारखेपासून किंवा बदललेल्या पेरणीच्या तारखेपासून	सहावा

		/ पीक पासून पहिल्या २१ दिवसांचा आहे. प्रतीक्षा कालावधी दरम्यान नुकसान किंवा नुकसान झाल्यास, उर्वरित पॉलिसी कालावधीसाठी नुकसान झालेल्या एकूण क्षेत्रामधून नुकसान झालेल्या क्षेत्राची विमा रक्कम संपली असल्याचे मानले जाईल.	
11.	दाव्याची स्वीकार्यता	दावा दाखल करण्याची प्रक्रिया: क्षेमा अर्जाद्वारे किंवा customer.support@kshema.co वर ईमेल करून किंवा टोल-फ्री क्रमांक १८००५७२३०१३ वर किंवा आमच्या वेबसाइट https://kshema.co/ द्वारे नुकसानीची माहिती तात्काळ कळवा. तुमच्या पॉलिसीच्या तपशीलांसह, धोका निर्माण झाल्यापासून २४ तासांच्या आत. क्षेमा अर्ज वापरून नुकसान झालेल्या पिकाचे तारीख आणि वेळेच्या शिक्क्यांसह जिओ-टॅग केलेले फोटो काढा. क्षेमा अर्ज वापरून संपूर्ण विमा उतरवलेल्या शेताचे आणि शेताच्या प्रभावित भागाचे व्हिडिओ क्लिप घ्या. क्षेमा अर्ज वापरून अंदाजे प्रभावित क्षेत्रासह नुकसान / नुकसानीचे संपूर्ण वर्णन द्या. क्षेमा अर्जाद्वारे अंदाजे प्रभावित क्षेत्रासह नुकसान / नुकसानीचे संपूर्ण वर्णन द्या. नुकसानाच्या वेळी त्याच विमाधारक पिकाचे संरक्षण करणाऱ्या इतर कोणत्याही विमा पॉलिसीची माहिती द्या. क्षेमा द्वारे नुकसान पडताळणी/मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नुकसान झालेल्या पिकाचे रक्षण करा आणि त्याच वेळी पिकाचे नुकसान कमी करण्यासाठी पावले उचला. पिकाचे कारण, नुकसान आणि नुकसान स्थापित करण्यासाठी सर्व सहाय्यक कागदपत्रे / माहिती प्रदान करा आणि कंपनीला आवश्यक असलेली इतर कोणतीही माहिती प्रदान करा. कोणत्याही विमा दाव्याच्या बाबतीत, नुकसानीच्या तारखेपासून सात दिवसांच्या कालावधीसाठी प्रत्येक पर्यायी दिवशी दिनांकित फोटो आणि व्हिडिओ क्लिप सादर केले जातील. नुकसानाच्या तारखेनुसार विमायोग्य हिताचा पुरावा स्थापित करणारे दस्तऐवज. नुकसान मूल्यांकन आणि गणना: क्षेमा ऑनलाइनद्वारे इन-हाऊस विकसित अल्गोरिदम वापरून सादर केलेल्या रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट प्रतिमा / चित्रे आणि / किंवा व्हिडिओ क्लिपद्वारे दावा शोधणे आणि नुकसान मूल्यांकन केले जाईल; आणि संबंधित सरकार / हवामानशास्त्र / भूगर्भीय / आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी घोषित किंवा पुष्टी केल्यानंतरच किंवा विमा कंपनीच्या समाधानासाठी पुरावा दिल्यासच कव्हर अंतर्गत नमूद केलेले धोके ओळखले जातील; किंवा इतर कोणतेही विश्वासाह स्थानिक रेकॉर्ड किंवा पुरावे.	पाचवा, आठवा, नववा

		नुकसान भरपाई खालील सूत्राच्या आधारे मोजली जाईल. नुकसान = (विम्याची रक्कम x पिकाच्या टप्प्यावर आधारित संबंधित भरपाईची टक्केवारी x प्रभावित विमा क्षेत्राची व्याप्ती x नुकसान टक्केवारी x नुकसान भरपाईची टक्केवारी) - जास्तीचा दावा पिकाच्या टप्प्यावर आधारित भरपाईची टक्केवारी: भरपाईची टक्केवारी ही नुकसानीच्या वेळी पिकाच्या टप्प्याची टक्केवारी आणि पिकाच्या एकूण कालावधीची टक्केवारी असेल. टीप: जर नुकसानीच्या वेळी पीक टप्पा प्रतीक्षा कालावधीत येत असेल, तर कोणताही विमा दावा देय राहणार नाही.	
12.	पॉलिसी सर्व्हिसिंग - दाव्याची सूचना आणि प्रक्रिया	विमा कंपनीचा टोल फ्री / आयव्हीआरएस क्रमांक: टोल फ्री क्रमांक १८०० ५७२ ३०१३ वेबसाइट / ईमेल: www.kshema.co ला भेट द्या किंवा customer.support@kshema.co या पॉलिसी अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही संकटामुळे पिकाचे नुकसान किंवा नुकसान झाल्यास, तुम्हाला पुढील कारवाई करावी लागेल: क्षेमा ॲप्लिकेशनद्वारे किंवा customer.support@kshema.co वर ईमेलद्वारे किंवा टोल-फ्री क्रमांक १८००५७२३०१३ वर किंवा आमच्या वेबसाइट https://kshema.co/ द्वारे नुकसानाची तात्काळ माहिती द्या आणि तुमच्या पॉलिसीच्या तपशीलांसह धोका उद्भवल्यापासून २४ तासांच्या आत कळवा. नुकसान कमी करण्यासाठी सर्व पावले उचला, जणू काही कोणताही विमा घेतला गेला नाही. नुकसान झालेल्यांचे जिओ-टॅग केलेले फोटो घ्या. क्षेमा ॲप्लिकेशन वापरून तारीख आणि वेळेच्या स्टॅम्पसह पीक काढा. क्षेमा ॲप्लिकेशन वापरून संपूर्ण विमा उतरवलेल्या शेताचे आणि शेताच्या प्रभावित भागाचे व्हिडिओ क्लिप घ्या. नुकसानाचे/नुकसानाचे संपूर्ण वर्णन द्या, अंदाजे प्रभावित क्षेत्रासह वेळ, तारीख आणि नुकसानीचे ठिकाण. नुकसानाच्या वेळी त्याच विमाधारक पिकाचे संरक्षण करणाऱ्या इतर कोणत्याही विमा पॉलिसीची माहिती द्या. क्षेमांकडून नुकसान पडताळणी/मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नुकसान झालेल्या पिकाचे रक्षण करा आणि त्याच वेळी पिकाचे नुकसान कमी करण्यासाठी पावले उचला. पिकाचे कारण, नुकसान आणि नुकसान स्थापित करण्यासाठी सर्व सहाय्यक कागदपत्रे / माहिती प्रदान करा आणि कंपनीला आवश्यक असलेली इतर कोणतीही माहिती प्रदान करा. कोणत्याही विमा दाव्याच्या बाबतीत, नुकसानीच्या तारखेपासून सात दिवसांच्या कालावधीसाठी दर पर्यायी दिवशी दिनांकित फोटो	व्ही

		आणि व्हिडिओ क्लिप सादर केल्या पाहिजेत. नुकसानाच्या तारखेनुसार विमायोग्य हिताचा पुरावा स्थापित करणारा दस्तऐवज.	
13.	तक्रार निवारण आणि पॉलिसीधारकांचे संरक्षण	पॉलिसीधारकांच्या हिताचे संरक्षण हे विमा उद्योगातील एक मूलभूत पैलू आहे ज्याचा उद्देश विमा पॉलिसी धारक व्यक्ती किंवा संस्थांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि त्यांच्याशी योग्य वागणूक सुनिश्चित करणे आहे. पारदर्शकता आणि खुलासे, योग्य वागणूक, नियमांचे पालन, गोपनीयता आणि डेटा संरक्षण, त्वरित दावे निकाली काढणे, तक्रार निवारण यंत्रणा इत्यादी सुनिश्चित करण्यासाठी पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विविध नियामक चौकटी, मार्गदर्शक तत्वे आणि उद्योग पद्धती अस्तित्वात आहेत. विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याची माहिती: gro@kshema.co येथे मुख्य तक्रार अधिकारी बिमा भरोसा पोर्टल: https://bimabharosa.irdai.gov.in/ लोकपाल: http://www.cioins.co.in/ombudsman.htm टोल फ्री क्रमांक १८०० ५७२ ३०१३ किंवा customer.support@kshema.co वर आम्हाला ईमेल करा.	चौदावा
14.	संभाव्य पॉलिसीधारक / ग्राहकांच्या जबाबदाऱ्या	प्रस्ताव फॉर्म भरताना सर्व महत्वाची माहिती उघड करणे: प्रस्ताव फॉर्ममधील सर्व महत्वाची माहिती उघड करणे तुमचे कर्तव्य आहे. तुमच्याकडून फसवणूक झाल्यास, पॉलिसी रद्द होईल. तुम्ही आम्हाला लेखी सूचना देऊन किंवा क्षेम अर्जाद्वारे कधीही ही पॉलिसी रद्द करू शकता. तुमची सूचना मिळाल्यावर पॉलिसी संपुष्टात येईल. फसवणुकीच्या कारणाशिवाय आम्ही पॉलिसी कालावधीत पॉलिसी रद्द करणार नाही. दोन्ही प्रकरणांमध्ये, कालबाह्य न झालेल्या कालावधीसाठी प्रमाणित प्रीमियम परत केला जाईल. आधीच घोषित केलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल / सुधारणा / भर पडल्यास ती ताबडतोब विमा कंपनीच्या लक्षात आणून दिली जाईल. महत्वाची माहिती उघड न केल्याने दाव्याच्या निपटारावर परिणाम होऊ शकतो. ही पॉलिसी मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे चालविली जाते; तपशील अर्जातच प्रदान करावे लागतील. शेतीच्या सीमा भौगोलिक-टॅग केलेल्या असाव्यात आणि केवायसी आणि शेतीच्या तपशीलांसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. पॉलिसीच्या कालावधीत इतर महत्वाची माहिती उघड करणे: पॉलिसीवर परिणाम करणाऱ्या महत्वाची माहितीमध्ये कोणताही बदल कळविण्यासाठी विमाधारक आमच्या ग्राहक सेवांशी टोल फ्री क्रमांक १८०० ५७२ ३०१३ वर फोनद्वारे संपर्क साधू शकतो किंवा customer.support@kshema.co वर आम्हाला लिहू शकतो.	बारावी, सहावी

	प्रकटीकरणाची निर्विवादता आणि कर्तव्य: ही पॉलिसी रद्दबातल होईल आणि प्रस्ताव फॉर्म आणि/किंवा वैयक्तिक विधान आणि/किंवा प्रस्ताव फॉर्म (DPF) आणि/किंवा जोडलेल्या कागदपत्रांद्वारे केलेल्या कोणत्याही महत्वाच्या बदलाचे किंवा विशिष्टतेचे कोणतेही खोटे किंवा चुकीचे विधान, चुकीचे प्रतिनिधित्व, चुकीचे वर्णन किंवा उघड न केल्यास त्याअंतर्गत कोणताही लाभ देय राहणार नाही. पीक जुळत नाही: पॉलिसी सुरुवातीपासूनच रद्दबातल होते आणि पीक घोषित केले असल्यास कोणतेही नुकसान/नुकसान देय होणार नाही. विम्याच्या वेळी तुम्ही घेतलेल्या विम्यासाठी आणि विमा उतरवलेल्या शेतातील प्रत्यक्ष पिकासाठी वेगळे आहेत. भरलेला प्रीमियम पूर्णपणे जप्त केला जाईल आणि पॉलिसी रद्दबातल ठरेल. पिक पद्धतीचे पॅकेज: विमाधारकाने पिकाशी संबंधित सर्व पद्धतींचे पॅकेज पाळावे आणि सिंचन, तण काढणे, वनस्पती संरक्षण इत्यादी सर्व क्रियाकलाप वेळेवर करावेत, विहित पद्धतीचे पॅकेज हाती घेण्यात अपयश आल्यास संबंधित इनपुट खर्च दाव्याच्या रकमेतून वजा केला जाईल. जास्त रक्कम: तुम्हाला प्रत्येकासाठी रु.५००/- किंवा दाव्याच्या मूल्यांकन रकमेच्या ५% जे जास्त असेल ते आणि या पॉलिसी अंतर्गत केलेल्या प्रत्येक दाव्यासाठी भरावे लागेल. नामित धोका धोरण: ही पॉलिसी फक्त अशा धोक्यांसाठी कव्हर प्रदान करते जे पॉलिसी शेड्यूलमध्ये समाविष्ट केल्याप्रमाणे विशेषतः सूचीबद्ध किंवा स्पष्टपणे नमूद केले आहेत. या पॉलिसीमध्ये नाव न दिलेल्या किंवा निर्दिष्ट न केलेल्या धोक्यांमुळे उद्भवणारे कोणतेही नुकसान किंवा नुकसान कव्हर केले जात नाही. या पॉलिसीमध्ये दिलेल्या अपवादांची यादी केवळ उदाहरणात्मक आहे आणि ती स्पष्टपणे कव्हर केलेल्या म्हणून नाव न दिलेल्या कोणत्याही धोक्यांना व्यापत नाही. योगदान कलम: जर एकाच शेतजमिनीतील एकाच पिकाचा एकापेक्षा जास्त विमा पॉलिसींअंतर्गत विमा उतरवला असेल आणि जर सदर शेतजमिनीवर नुकसान झाले आणि तोटा अनेक विमा पॉलिसींअंतर्गत झाला, तर आम्ही इतर विमा पॉलिसींनी प्रदान केलेल्या कव्हरच्या आधारावर दाव्याच्या रकमेच्या केवळ एकच प्रमाणात भरपाई करण्यास जबाबदार राहू. पेरणीची तारीख: जर पेरणीची तारीख कोटेशन तारखेच्या १५ दिवसांपेक्षा जास्त आधीची आढळली, तर पॉलिसी रद्दबातल मानली जाईल आणि कोणताही दावा देय राहणार नाही. पीक बदल: विमा प्रस्तावाच्या वेळी घोषित केलेल्या पिकातून एकदा पिकात बदल करण्याची परवानगी असेल, जर पेरणीच्या ५ दिवसांच्या आत बदल कळवला गेला तर. पेरणीच्या तारखेत बदल: पेरणीच्या तारखेत एकदा बदल करण्याची	
--	---	--

	परवानगी आहे जी प्रीमियम पेमेंट तारखेच्या आधी नाही, पेरणीच्या ५ दिवसांच्या आत लेखी माहिती देण्याच्या अधीन आहे. ७ दिवसांचा कलम: नुकसानीच्या घटनेच्या सुरुवातीपासून सलग ७ दिवसांच्या कालावधीत त्याच प्रभावित बहुभुजातील नामांकित धोक्यांमुळे विमा उतरवलेल्या पिकाचे कोणतेही नुकसान किंवा नुकसान झाल्यास ती एकच घटना मानली जाईल आणि म्हणून एक दाव्याचा अतिरिक्त आणि एक दाव्याचा अधीन असेल. अनिवार्य कागदपत्रे: विमा दाव्याच्या वेळी, अक्षांश आणि रेखांश निर्देशांकांसह अनिवार्य पीक नुकसान / नुकसानीचे फोटो घटना घडल्याच्या तारखेपासून ते नुकसान / नुकसान पूर्णपणे कमी होईपर्यंत २ दिवसांच्या काटेकोर अंतराने सादर केले पाहिजेत. वाजवी काळजी: विमाधारकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तुम्ही सर्व वाजवी पावले उचलाल ज्यामुळे दाव्याला जन्म देऊ शकेल अशा नुकसानीपासून किंवा नुकसानापासून संरक्षण मिळेल. अटी आणि शर्तीचे पालन: या धोरणाच्या अटी, शर्ती आणि समर्थनाचे योग्य पालन आणि पूर्तता, तुमच्याकडून करावयाच्या किंवा पालन करावयाच्या कोणत्याही गोष्टीशी संबंधित असल्यास, या धोरणाअंतर्गत कोणत्याही नुकसान भरपाईची भरपाई करण्यासाठी आमच्यावरील कोणत्याही दायित्वाची पूर्वस्थिती असेल. या धोरणाच्या अटी आणि शर्तीचे पालन न केल्यास हे धोरण रद्दबातल ठरेल. या धोरणात ज्या विशेष तरतुदी समाविष्ट केल्या आहेत आणि पॉलिसीमध्ये मान्यता दिली आहे त्या या धोरणाचा भाग मानल्या जातील आणि त्यानुसार प्रभावी होतील. प्रस्तावात किंवा पहिल्या २१ व्या वर्षी तुम्ही घोषित केल्याप्रमाणे या धोरणाचा प्रतीक्षा कालावधी पीक कालावधीच्या १५% दिवसांपेक्षा कमी आहे. सुरुवातीच्या तारखेपासून किंवा बदललेल्या पेरणीच्या तारखेपासून / पीक पासून दिवस. जर प्रतीक्षा कालावधी दरम्यान नुकसान किंवा नुकसान झाले तर नुकसान झालेल्या क्षेत्राची विमा रक्कम उर्वरित पॉलिसी कालावधीसाठी नुकसान झालेल्या एकूण क्षेत्रामधून संपली आहे असे मानले जाईल. पीक व्यवस्थापन कलम: वेळेवर आणि पुरेसे तण काढणे, सिंचन, कीटक किंवा रोग किंवा पोषणाची कमतरता किंवा जास्त खनिज / पोषक तत्वांचे नियंत्रण किंवा इतर आवश्यक कृषी पद्धती यासारख्या अयोग्य पीक व्यवस्थापन पद्धतींमध्ये, ज्यामुळे पिकाचे नुकसान किंवा नुकसान होते किंवा पिकाची अयोग्य वाढ होते, तर निष्काळजीपणाची तीव्रता आणि परिणाम यावर अवलंबून, दाव्याची रक्कम एकूण पात्र दाव्याच्या कमाल २५% पर्यंत कमी केली जाऊ शकते.	
--	---	--

		कोणताही दावा सवलत नाही (NCD): तुमच्या मागील पॉलिसीवर कोणताही दावा केला नसल्यास कंपनी प्रीमियमच्या २.५% स्लॅबमध्ये सूट देईल. विमाधारकाने एका हंगामासाठी पूर्वी विमा केलेल्या शेती बहुभुजासाठी विमा खरेदी करणे वगळले तरीही, विमाधारक नो क्लेम डिस्काउंटसाठी पात्र असेल. तथापि, जर शेती बहुभुजाचा सलग दोन हंगामांसाठी विमा उतरवला नसेल तर मिळालेला एनसीडी गमावला जाईल. एनसीडी प्रत्येक पॉलिसीसाठी लागू असेल. जर शेतकऱ्याने विमा उतरवलेला क्षेत्र वाढवले तर एनसीडी मागील पीक हंगामात ज्या विमा उतरवलेल्या क्षेत्राची व्याप्ती लागू करेल ज्यामध्ये शेतकऱ्याने सवलत मिळवली होती.[NEWLINE_PLACEHOLDER]]सवलत फक्त तेव्हाच लागू होईल जेव्हा त्याच शेती बहुभुजाचा विमा त्याच शेतकऱ्याने विमा उतरवला असेल. जास्तीत जास्त सवलत निव्वळ प्रीमियमच्या १५% पेक्षा जास्त नसावी.[NEWLINE_PLACEHOLDER]]जर पॉलिसीवर दावा कळवला गेला तर, मिळवलेला एनसीडी शून्य होतो.[NEWLINE_PLACEHOLDER]] लॉयल्टी बोनस: कंपनी लॉयल्टी बोनस म्हणून वारंवार ग्राहकांना प्रीमियम सवलत वाढवते, जर शेतकऱ्याने मागील हंगामात त्याच प्रमाणात किंवा त्याहून अधिक जमिनीचा विमा उतरवला असेल तर. हंगाम. सध्याच्या विम्यात निव्वळ प्रीमियमच्या ५% सूट दिली जाईल. शेतकऱ्याने पुढील पीक हंगामात त्याच्या शेतीचा विमा उतरवला नाही तरीही तो सवलतीसाठी पात्र असेल, परंतु सलग दोन पीक हंगामांपेक्षा जास्त काळासाठी नाही. जर शेतकऱ्याने विमा उतरवलेल्या शेतीची व्याप्ती कमी केली तर सवलत प्रमाणानुसार कमी केली जाईल.	
--	--	--	--

पॉलिसीधारकाने दिलेली घोषणा

मी वरील माहिती वाचली आहे आणि तपशील नोंदवल्याची पुष्टी करतो.

ठिकाण: (पॉलिसीधारकाची स्वाक्षरी)

तारीख:

टीप:

- तुम्ही आमच्या <https://kshema.co/> या वेबसाइटवर CIS सह पॉलिसीशी संबंधित कागदपत्रे पाहू शकता.

2. कोणत्याही संघर्षाच्या बाबतीत, पॉलिसी दस्तऐवजात नमूद केलेल्या अटी आणि शर्ती मान्य असतील.

kshema